



SINCE 1957

Date: 25-08-2022

Grauer & Weil (India) Limited

CHEMICALS | ENGINEERING | PAINTS | LUBE | REAL ESTATE

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Re : Security Code No. 505710

**Subj.: Submission of newspaper publication under
Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015**

Dear Sir/Madam,

With reference to the above mentioned subject and Pursuaft to Regulation 30, 44, 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please fiñd attached herewith Press Release (newspaper advertisement) published in the newspapers viz. 'Business Standard' and 'Mumbai Tarun Bharat' on 25th August, 2022 for Intimation of Annual General Meeting.

Kindly take the same on the records and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully,

FOR GRAUER & WEIL (INDIA) LIMITED

CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY



PUBLIC NOTICE

Mr. Rakesh Kumar Ramkishan Singh a member of the Swapnapur Co-operative Housing Society Limited, having address at Flat No. 503, 5th Floor, Building No. 1-C, Swapnapur Co-operative Housing Society Limited, General A. K. Vaidya Marg, Pirripada, Malad (East), Mumbai 400 097 and holding Flat No. 503 in the building of the Society, died on 20/09/2020 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of fifteen (15) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors in the office of the Society with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 04.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 25.08.2022
Place: Mumbai

For and on behalf of
Swapnapur Co-operative Housing Society Limited
Building No. 1-C, General A. K. Vaidya Marg,
Pirripada, Malad (East), Mumbai 400097.
Hon. Secretary

Container Corporation of India Ltd.
(A Government of India Undertaking)

PUBLIC AUCTION NOTICE
DISPOSAL OF UNCLAIMED UNCLEARED IMPORT/EXPORT CARGO
(As per 48 of Customs Act, 1962)
E-TENDER ON E-AUCTION SALE

M/s. Container Corporation of India Ltd. shall be auctioning unclaimed/uncleared Import/Export Cargo through E-Tender Cum E-Auction Sale for EXIM Lots under CBEC circular No. 50/2005-Cusdt. 01/12/2005, 52/2005 dt. 05/12/2005, 85/2005 dt. 13/12/2005 & 4/9/2018 dt.03/12/2018. M/s. MSTC Ltd. is organizing E-Auction on behalf of M/s. Container Corporation of India Ltd. The Internet Auction will be organized through internet site www.mstccommerce.com on 05/09/2022 at ICD Malad (Mumbai) & Coimbatore can also be downloaded from: www.mstccommerce.com from 28/08/2022.

The valid objections, if any, against sale of goods involving cases under appeal or withdrawal from court may be submitted to CONCOR within 7 days from the issue of notice, otherwise it will be presumed that importer/consignee has no objection and the goods may be sold without any further notice.

For more details please contact Regional Office, Mumbai - 400 001 Contact: 022-2282 2053/2054

Form No. INC-25A

In the matter of The Companies Act, 2013 and Section 4 of the Companies Act, 2013 and Rule 4(1) of The Companies (Incorporation) Rules, 2014

and in the matter of M/s XCON POWER PRODUCTS LIMITED having its Registered office at A 396, 1ST FLOOR, CIDCO COLONY SECTOR 2, AIROLI, NAVI, MUMBAI THANE 400708

NOTICE

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with the special resolution passed at an Extra Ordinary General Meeting held on 28th July 2022 to enable the company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to The Regional Director Western Region 5th Floor, Everest 100 Marine Drive, Mumbai 400 002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below.

XCON POWER PRODUCTS LIMITED
Nishant Baril
DIN: 06125273
Registered office: A 396, 1ST FLOOR, CIDCO COLONY SECTOR 2, AIROLI, NAVI, MUMBAI THANE 400708
Place: Navi Mumbai.
Date: 24th August 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that "BAI VELBAI VELJI BHIMJI CHARITABLE TRUST" (Public Trust/Registration Number A-1746 (Bom)) is having 999 years leasehold rights in respect of land, which is collectively described in the Schedule hereunder, be referred to as the said property. There was an existing Sanatorium and ground floor shops which were demolished due to dilapidated conditions of the building as per BMC notice.

The Trust intends to assign its rights in respect of the said property and for this hereby invites offers from interested persons who are willing to acquire the Trust's leasehold rights with encumbrance and on 'as is where is' basis or in an alternatively the trust intends to safe/redevelop the said property and invite offers from interested persons for redevelopment/sale.

The interested persons are requested to submit their offers either by assignment or redevelopment/sale to the Trust in sealed envelopes in a prescribed format. The format of the offer or assignment at the Trust's registered office are hereby requested to send in writing the financial "JK KG Consultancy Services Private Limited Office No. 132, Building No. 1, Sakinaka Chattrapati Park, G. H. Road, Govindpindia Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 within 30 days from the date hereof. Offer processing fees are Rs.1,00,000/- (Rupees One Lakh only) payable by pay order in favour of "BAI VELBAI VELJI BHIMJI CHARITABLE TRUST".

Please note that the timing for inspection of the property mentioned in the Schedule herein below is between 10.00 a.m. to 12.00 p.m. on all working days. Interested parties may contact Mr. Bakul Ajit Trakka, R. Mob No: 982005 7160 for prior appointment inspection. It is specifically made clear that the Trustees reserve the rights to reject any or all offers without assigning any reasons.

Public at large is further informed that the offers received by the Trust shall be open to the scrutiny of the Hon'ble Charity Commissioner and shall not be final and binding upon the trust unless the sanction is granted for assignment of leasehold rights or redevelopment/sale in favour of the offerors by the Hon'ble Charity

Bank of Baroda
Kudal Branch, Ashirwad Photo Studio, Near Post Office, A/P Kudal, Tal - Kudal Dist - Sindhudurg 416 620 India Mobile no - 73 9106 2531
Phone No - (02362) 223444 Email - kudal@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE Rule 8 (1)
(For Immovable Properties)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 24.01.2022 calling upon the Borrower Mr. Anil Shrivram Pujare to repay the amount mentioned in the notice being Rs. 22,29,917.95 (Rupees Twenty Two Lakhs Twenty Nine Thousand Nine Hundred Seventeen and Ninety Five Paise Only) as on 17.01.2022 together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 23rd day of August of the year 2022.

The Borrower/Guarantors/Assignors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property/ies will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 22,29,917.95 (Rupees Twenty Two Lakhs Twenty Nine Thousand Nine Hundred Seventeen and Ninety Five Paise Only) and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment.

The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property situated at residential Flat No: 315 measuring carpet area 48.14 Sq. Mtrs. Le 518 Sq. Ft. & built-up area 62.55 Sq. Mts. Le 673 Sq. Ft. as well as table area 67.38 Sq. Mts. i.e. 725 Sq.Ft. on second floor of the building named as Siddhivayak Apartment Phase II, constructed on Survey No. 215, Hasea no. 4 measuring area 0-08-80HR and Survey no. 215, Hasea no. 5 measuring area 0-23-30 HR. Situated at Kudal, Taluka Kudal, District Sindhudurg, Maharashtra 416520.

The Flat is bounded as below: On the North by: Garden and Open Space, On the South by: Flat No 314, On the East by: Flat No 308, On the West by: Lobby.

Date: 23.08.2022
Place: Kudal
(Atul G Sawant)
Chief Manager/Authorised Officer

GRAUER & WELL (INDIA) LM ITEM
Regd. Office : Growel Corporate Akurt Road, Kandivli - East, Mumbai - 400101.
Tel: 022-66993000, Fax: 022 - 66993010, email: secretary@growel.com
Website: www.growel.com, CIN No: L71999MH1957PLCO10975

NOTICE REGARDING 64th ANNUAL GENERAL MEETING AND DIVIDEND

NOTICE is hereby given that the 64th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 22, 2022 at 3.00 pm through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) facility provided by Central Depository Service (India) Ltd. (CDSL), without the physical presence of the Members, to consider the matters, as set out in the Notice of AGM. This is in compliance with applicable provision of The Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with general circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars).

The e-copy of Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2022 along with Notice of the AGM, Financial Statement and other Statutory Reports will be available on the Company's website at www.growel.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM ONLY through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) facility, the detail of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the AGM through VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of Companies Act, 2013.

Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2021-22 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants, unless any member has requested for a physical copy of the same. Members whose email ID is not registered with Company / DPs are requested to get their email address register with Company.

Company is pleased to provide the e-voting (voting by electronic means) facility of CDSL before as well as during the AGM to all the members, to enable them to cast their vote electronically.

Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, e-mail address, telephone / mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, FSC code etc.:

- a For shares held in electronic form: to their Depository Participants (Dps)
- b For shares held in physical form: to the Company / Registrar and Transfer Agent of the Company at the address given below in prescribed Form ISRT-1 and other forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MISRD/ISRT/AMB/PI/CR/202/1655 dated November 3, 2021.

RTA: M/s. LINK INTIME INDIA PVT. LTD. (CIN : U67190MH1999PTC116368)
[Unit: Grauer & Well (India) Limited],
C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.
Phone : (022) 49186270; Fax: (022) 49186060;
e-mail : mt.helpdesk@linkintime.co.in or URL : www.linkintime.co.in

In case of non-availability of the bank details of any Member, the Company shall dispatch the Dividend Warrant/DD/Cheque by post to such Member.

Any dividend paid or distributed by a Company is taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of the dividend, if declared at the Annual General Meeting (AGM). In general, to enable compliance with TDS requirement, Members are requested to complete and/or update their residential status, PAN and Category as per IT Act with their DPs or in case Shares are in Physical form with the Company.

Mumbai, India
August 24, 2022
Sd/-
CHINTAN K. GANDHI
COMPANY SECRETARY

Kilpest India Limited
DIN: L24211MH1972PLCO01131
Registered office: T-6, Industrial Area, Govindpura, Bhopal-462023
Ph: 91-755-2588537, E-Mail: kilpest@bnl.in, Website: www.kilpest@bnl.in

NOTICE

NOTICE is hereby given that in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act), the Rules framed thereunder, and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) the 50th Annual General Meeting (AGM) of Kilpest India Limited (the Company) is being convened through Video Conferencing/Other audio Visual Means (VC/OAVM).

The 50th AGM of the company shall be held on Thursday, 22nd September 2022 at 11.30 A.M. (IST) through VC/OAVM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility provided by CDSL at www.evotingindia.com. Members are requested to carefully read all the instructions related to attending the AGM through VC/OAVM, and casting their vote electronically as mentioned in the Notice convening 50th AGM.

In compliance with the provisions of the Act, the SEBI Listing Regulations read with the MCA and SEBI Circulars, the Annual Report for the financial year 2021-22 comprising the Notice of AGM, financial statements for the financial year 21-22 along with the Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depositories. Printed copy of the Annual Report will be sent to all shareholders who request for the same by sending an email to cs@kilpest.com. The Annual report along with the Notice of the 50th AGM shall be available on the website of the Company at www.kilpest.com and shall also be available on the website of BSE Limited at www.bseindia.com and on CDSL website at www.evotingindia.com.

Members of the Company who are holding shares in physical mode or who have not yet registered their email id with the Company can cast their vote through Remote e-voting from Monday, 19th September 2022 (9.00 a.m.) upto Wednesday, 21st September 2022 (5.00 p.m.) IST or through e-voting during the AGM by logging into the website of CDSL at www.evotingindia.com. Detailed procedure for remote e-voting and e-voting at AGM is given in the Notice of 50th AGM.

The procedure for registration of (1) Email ids for receiving future documents through email and (2) Bank Account Details for receiving future Dividends directly in the Bank Account are as under:
a) Members holding shares in dematerialized mode are requested to Contact

The Phoenix Mills Limited
Registered Office: 462, Senapati Bapat Marg, Lower Park, Mumbai - 400013
CIN: L17100MH1965PLCO00200 | Phone: +91 22 4984307
E-mail: investorrelations@phoenixmills.com | Website: www.phoenixmills.com

NOTICE OF 117th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 117th Annual General Meeting (AGM) of the Members of The Phoenix Mills Limited (the Company) will be held on Tuesday, September 20, 2022 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the businesses as set out in the Notice of AGM which is being sent for convening the AGM of the Company.

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and May 05, 2022 respectively (collectively referred as 'MCA Circulars'), and the Securities and Exchange Board of India (SEBI) vide Circular No. SEBI/HO/GFD/CMD2/CIR/2022/82 dated May 13, 2022 (hereinafter referred as SEBI Circular) has allowed the holding of AGMs through VC/OAVM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the MCA Circulars and the SEBI Circular, the AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM. Members will be able to attend and participate at the AGM through VC/OAVM at https://investor.milslimitime.com. The facility for appointment of proxies by the members will not be available since this AGM is being held through VC/OAVM. Members

ELCID INVESTMENTS LIMITED
CIN: L65990MH1981PLC052770

Regd. Office: 414, Shah Nahar (Ward) Industrial Estate, B-Twing, Dr. E. Moses Rd. Worli, Mumbai - 400018
Tel: 986256902, 86225604. Fax: 022-868625605
Email: vektigroup@gmail.com Website: www.ecidinvestments.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Forty First (41st) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 3.00 p.m. IST, through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), to transact the business, as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December,

